

1. धा Z. 8 (अभि) दध्युपी auch die ed. Bomb.; die Form gehört zu ध्याः Z. 23 HARIV. 7799 liest die neuere Ausg. पतिभक्त्योर्जिताश्च st. पतिभक्त्यै धिताः स्म. 4) (कस्मात्) शैचे चित्ता न वा द्युः so v. a. *warum dachten sie nicht an* Spr. 3306. Z. 2 vom Schluss, die neuere Ausg. des HARIV. liest 1834 वर्तमानस्य st. धीयमानस्य. — 7) कृदि शुचं धत्ते *be-wirkt* Spr. 2887. — 11) ये (वासराः) चात्पत्वं दधति *kurz werden, kurz erscheinen* Spr. 2319. Sp. 904, Z. 12. fg. BUART. 3, 82 bedeutet धत्ते bei der richtigen Lesart *redditi*; vgl. Spr. 401. Am Schluss, MBu. 4, 1347 liest die ed. Bomb. richtig अधारयत्.

— अत्रार, partic. अत्रारहित 1) *getrennt* RV. PRĀT. 3, 9.  
— अत्रि 2) चन्द्र्याश्चपिदधन् Buāg. P. 10, 30, 22. पिदधति श्रोत्रे LA. (II) 87. 1. नुद्रन्निषेध ज्ञालेन कपावपिदधितावुभौ so v. a. *steckend in* Spr. 3999.  
— अभि 2) Buāg. P. 5, 23, 8 liest die ed. Bomb. धीमहि (= मन्त्रेणोपतिष्ठेम Comm.) st. अभिधीमहि; 8, 3, 2 wird अभिधीमहि durch अभिव्यायेम erklärt, also auf ध्या zurückgeführt; vgl. u. समभि und u. 1. धी. — 9) Z. 13 अभिदध्युपी gehört der Form nach zu ध्या. शिष्यमभ्यधात् *sagte zum Schüler* KATHĀS. 63, 165. — desid. vgl. अभिधित्सा.

— समभि *seine Gedanken richten auf* (also Verwechslung mit ध्या): भावतः समभिधीमहि तपनमाएडलम् Buāg. P. 12, 6, 68.  
— अत्र 3) नन्वात्मन्यवधीयताम् *man richte doch die Aufmerksamkeit auf* Spr. 1412.

— उपाव, partic. उपावहित *daneben gesteckt, — gelegt* TBu. 2, 7, 18, 4.  
— व्यय 3) वन्धुभ्यो व्ययधीयताम् *man trenne sich von* Spr. 1412. घनाघनव्ययहित (अप्रुमत्) *getrennt durch* 3371.

— आ 1) त्रिपिणि विरसे चित्तमाधाय Spr. 734. भवसे वैराग्यमाधीयताम् 1412. तस्यां (भार्यायां) त्रितयमाहितम् so v. a. *beruhend auf* MĀRK. P. 21, 70. — 8) अमात्यानामयो कर्षमादधाति Spr. 4730.

— अत्या 2) नास्य — किंचिदत्पाकितं भवेत् KATHĀS. 123, 80.  
— अन्वा 1) परिस्तीर्याथ पर्यन्तेदन्वाधाथ यत्रावाधि Buāg. P. 11, 27, 37. Schol.: अन्वाधानसंशक्तं व्याकृतिभिः समित्प्रत्नेपादिद्वयं कर्म कृत्वा.

— समा 1) am Ende füge hinzu समाहितेन मनसा Spr. 2796. सुसमाहित *recht aufmerksam* 4341. — 10) R. 1, 1, 26 ist zu lesen प्राणसमा (vgl. u. प्राणसम) कृताः HARIV. 2223 liest die neuere Ausg. पुराणो कृद्यते यत्र वेदश्रुतिसमाहितः, NĪLAK.: यत्र पुराणो वेदः मन्त्रब्राह्मणाराशिः श्रुतिसमाहितः प्रत्यक्षेणैव निहितो दृश्यते प्रत्यक्षश्रुतिमूलको ऽयमर्थः.

— उप 3) lies *voraussetzen, supponieren* und füge SARVADARĢANAS. 146, 16 hinzu. — 3) प्रथमया मन्वाद्याकृत्या प्रथमोपकृता ČĀŃKU. GRŪJ. 1, 16, 4 in Ind. St. 5, 337. — 6) Z. 10. fg. उपकृत MBu. 12, 5219 bedeutet *ein secundäres Gut*; s. oben u. उपकृत. — 7) NĪLAK. erklärt उपकृत an der ersten Stelle durch उपज्ञप्त, an der zweiten durch वञ्चित.

— नि 1) pass. *enthalten sein*: धने सुखकला या तु सापि दुःखे निधीयते (Conj.; vgl. u. चि 1) weiter unten) Spr. 3614. Am Schluss füge hinzu: (तम्) निदध्यान्मन्त्रिणम् Spr. 3339, v. l. — 3) कृद्यनिहितवैर (Conj.) *im Herzen versteckt* Spr. 2340. सुनिहित *wohl geborgen* 5010. — 6) die ed. Bomb. richtig विधातुं. — caus. 1) वालस्य च शरीरं तत्तैलद्रोणयो निधापय R. 7, 73, 2.

— उन्नि *in die Höhe —, aufgehoben halten*: एकेन कृस्तेन पतत्युनिदधे ऽम्बरम् Buāg. P. 10, 30, 20.

— उपनि 1) Z. 2 lies *नवे* st. *नव*.

— प्रणि 2) सम्यक्प्रणिहिता च वाक् *eine wohlangebrachte Rede* Spr. 3628. — 6) Z. 6. fg. vgl. मूलप्रणिहित.

— संनि 4) तदा च संनिधास्ये ते यदा त्वं मां स्मरिष्यसि KATHĀS. 74, 324. रात्रिः शिवा क्राचन संनिधत्ते (*steht bevor*) KUVĀLAJ. 103, a, 3. Z. 8 lies *तया* st. *त्वा*.

— परि 2) परिहितनीलवस्त्र Verz. d. Oxf. H. 282, a, 12. — 6) *Etwas wieder in Ordnung bringen* ČĀŃKU. GRŪJ. 1, 13, 11 in Ind. St. 5, 333.

— प्रति 8) *zurückhalten*: (तम्) सिन्धुं वेलेव प्रत्यधात् (= प्रतिरूोध Schol.) Buāg. P. 10, 78, 3.

— वि 1) धने सुखकला या तु सापि दुःखैर्विधीयते (so die ed. Bomb. des MBu.) *wird verliehen* Spr. 3614. — 4) तस्य सुद्वयं तद्विधीयते *gelten für PRASAŃGĀBH. 12, b. — 6) तवैव रयनारुह्य नाप्सु चर्या विधीयते* Spr. 4439. विधाय वैरम् *Feindschaft beginnen, Jmd den Krieg erklären* 2811. — 7) (तम्) विदध्यान्मन्त्रिणम् Spr. 3339. — 9) मुग्धा दुग्धधिया गवां विदधते कुम्भानधो वल्लवाः *stellen unter* Spr. 2213. — 14) vgl. द्वारं निभृतं विधाय (lies पिधाय) PAŃKĀT. 237, 12. 186, 8. — desid. 3) अधनेनार्यक्रामेन नार्यः शक्यो विधित्सतुम् (so die ed. Bomb.) *ein Armer, dem es um Geld zu thun ist, kann nicht daran denken sich Geld zu machen*, MBu. 12, 220.

— प्रतिवि 3) अहं प्रतिविधास्यामि भवं चेदपतेत् KATHĀS. 60, 183. ०धास्ये 188. — desid. vgl. प्रतिविधित्सा.

— सम् 1) वाचं तेन न संदध्यात् so v. a. *mit dem wechsele er keine Worte* MBu. 12, 4220. — 2) *hinstellen* Spr. 3729. अद्वा श्रुतिषु संदधे *Glauben schenken* LA. (II) 91, 3. — 3) Sp. 927, Z. 7 संदधीत न चानार्यः v. l.; vgl. Spr. 3156. — 10) NĪLAK.: यथा तैः सह संदधामहे शरादिसंधानं कुर्महे यदा सध्वं कुर्महे; er erwähnt auch eine Lesart तेषां विधीयते st. तैः संदधामहे.

— अनुसम् 2) Spr. 2894. — desid. *Etwas zu erreichen suchen, einer Sache nachgehen*: एकमनुसंधितसतो ऽपरं प्रच्यवते SARVADARĢANAS. 27, 11. fg. 118, 16.

— अभिसम् 3) द्विः शरं नाभिसंधते (रामः) Spr. 1280. — 4) Z. 9 lies *bestimmte sie zu —, setzte sie ein als —*. — 7) Ind. St. 8, 310. — 9) ज्ञानाभिसंहित so v. a. *erkannt* im Gegens. zu ज्ञेय MBu. 12, 7426. nach NĪLAK. ज्ञानशब्देनाभिसंहितं ज्ञानशब्दाभिधेयं ब्रह्म.

— प्रसम् vgl. प्रसंधान.

2. धा 1) vgl. noch मधुधा, पुष्यध, भागध. — 2) vgl. noch पुरोध.

3. धा, धातुं तेषां सोमम् MBu. 3, 14282.

4. धा (= 3. धा) adj. *saugend* in पयोधा.

धाटी SĀJ. zu RV. 1, 3, 3.

धाणक vgl. माण्डूरधाणिक.

धातकी 1) Z. 4 zu धातकीखण्ड (०षण्ड) vgl. Ind. St. 10, 283.

धातरू 2) als Autor zum KĀRVĀKADARĢANA gezählt HALL 162. — 5) Bez. des 40ten Jahres im 60jährigen Jupitercyclus Verz. d. Oxf. H. 331, b, 6 v. u.

1. धातु 3) Sp. 933, Z. 4 v. u. *Knochen* auch HALĀS. 3, 10. — 4) *Erz*: धातोश्चासीकारमिव Spr. 1327. — 5) AV. PRĀT. 2, 90, 3, 48. 79. SARVADARĢANAS. 144, 16. fg. — Vgl. मक्ता<sup>०</sup>.

धातुचन्द्रिका f. Titel eines über die Wurzeln handelnden Werkes